

**महाराष्ट्र विधानसभा**  
**चौथे अधिवेशन, २०१४**  
**तारंकित प्रश्नोत्तरांची यादी**

शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर, २०१४ / आग्रहनय २१, १९३६ ( शके )

- |  |   |                     |
|--|---|---------------------|
| <p>(१) शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री<br/> (२) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री<br/> (३) वैद्यकीय शिक्षण मंत्री<br/> (४) मराठी भाषा मंत्री<br/> (५) सांस्कृतिक कार्य मंत्री</p> | } | यांचे प्रभारी विभाग |
|--|---|---------------------|

**प्रश्नांची एकूण संख्या - २६**

**मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांमध्ये  
एन.एस.एस.व एन.सी.सी. च्या गुणांचा समावेश न केल्याबाबत**

- (१) \* २७४ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई विद्यापीठाने एनएसएस, एनसीसी आणि प्रकल्पांसाठी वेळ दिल्यास विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अधिकचे १० गुण विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांत मिळवलेच नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर प्रकरणाची संबंधित दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच संबंधित विद्यार्थ्यांना १० अधिक गुण देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(३) नसल्यास, त्यांची कारणे काय आहेत?

- श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही  
(२) प्रश्न उद्भवत नाही.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**सोलापूर जिल्ह्यातील आयटीआयकरिता यंत्रसामुग्री खरेदी झाली नसल्याबाबत**

- (२) \* २७७१ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यातील १२ आयटीआयकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री खरेदीसाठी सन २०१३ - २०१४ करिता जिल्हा नियोजन मंडळाकडून २ कोटीची तरतूद करण्यात आली असूनही सदरची खरेदी अद्यापपर्यंत झालेली नाही तसेच सन २०१२-१३ साठी तरतूद केलेली रक्कम यंत्रसामुग्रीची खरेदी झाली नसल्याने शासनास परत करावी लागली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, यंत्रसामुग्री खरेदी करण्यास दिरंगाई करणाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे अशंत: खरे आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरिता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदांपैकी काही निविदांना पुरेसा प्रतिसाद प्राप्त न झाल्याने खरेदीची कार्यवाही पूर्ण होवू शकली नाही.

- (२) नाही.
- (३) नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**धारावी (मुंबई) येथील श्री.गणेश विद्यामंदिर शाळेची इमारत पाडल्याने विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान**

(३) \* ९६१ श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) श्री.गणेश विद्यामंदिर धारावी (मुंबई) या शाळेच्या इमारतीचे बांधकाम जी उत्तर विभागाच्या कार्यालयाने कोणतीही नोटीस न देता पाडण्यात आल्याने या शाळेतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने सदरहू शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

सदर शाळेचे नवीन करण्यात आलेले बांधकाम हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास येताच दिनांक ८/०८/२०१४ रोजी म.न.पा. अधिनियम ३५४ (अ) अन्वये कामे थांबवा नोटीस देण्यात आली. त्यानंतर सदरचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

२) सदर बाबत महापालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ-२) व उप आयुक्त (शिक्षण) यांनी संयुक्तपणे चौकशी करून आपला अहवाल दिनांक १०/११/२०१४ रोजी मा.महापालिका आयुक्त यांना सदर केला असून त्यामध्ये महापालिकेने केलेली कारवाई कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून केलेली असल्याचे सिध्द होत आहे.

३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात क्रिडा संकुले उपलब्ध करून देण्याबाबत**

(४) \* ५७५ श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.रवि राणा (बडनेरा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव), श्री.भाऊसाहेब पाटील - चिकटगांवकर (वैजापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शंभुराज देसाई (पाटण), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.चरण वाघमारे (तुमसर), श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.धनजंय (सुधीर हरी) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय क्रिडा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विभागीय क्रिडा संकुले असणा-या शहरांमध्ये जिल्हा क्रिडा संकुलांना मान्यता देणे तसेच तालुक्याच्या ठिकाणी ३८१ तालुका क्रीडा संकुलापैकी २७७ तालुक्यांमध्ये भुखंड उपलब्ध होऊनही केवळ १५ क्रीडा संकुले सुरु झाली असून १४७ संकुलाची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित ११५ तालुक्यातील कामाला सुरुवात झाली नाही व १०४ तालुक्यांमध्ये संकुलासाठी जागाच मिळू शकली नसल्याचे, माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) राज्यात क्रिडा संकुल उपलब्ध करून देण्याकरीता शासनाने सन २०१०-११ मध्ये अर्थसंकल्पात तरतुद केली होती व सदर क्रीडा-संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते, हे ही खरे आहे काय,

(३) ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रिडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने प्रस्तावित क्रीडा संकुलाचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, नाशिक, अजंनगाव बारी, भातकुली (जि.अमरावती), पाचोरा, चाळीसगाव (जि.जळगाव) व लोहारा, वाशी, परांडा (जि.उस्मानाबाद) आदि ठिकाणी क्रीडा संकुलाचे बांधकाम प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाचे बांधकाम केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय अशंत: खरे आहे. ३८१ तालुका क्रीडा संकुलापैकी २७७ तालुक्यांमध्ये भुखंड उपलब्ध आहे. त्यापैकी २६ क्रीडा संकुले पूर्ण झालेली असून १६९ संकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. तर ८३ तालुक्यातील कामे तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे सुरु होऊ शकलेली नाही. उर्वरित १०४ तालुक्यांमध्ये संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

(२) होय.

(३) नाही.

(४) होय, अशंत: खरे आहे. तथापि नाशिक जि. नाशिक व चाळीसगाव जि. जळगाव या दोन तालुका क्रीडा संकुलांची कामे प्रगतीपथावर आहे. पाचोरा जि. जळगाव या तालुका क्रीडा संकुलाचे रु. १.०० कोटी अनुदान मर्यादेतील अदांजपत्रक आराखडे क्रीडा संचालनालयास प्राप्त झालेले असून आगामी होणा-या राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत त्यास मान्यता घेण्यात येईल. भातकुली (जि. अमरावती) या तालुका क्रीडा संकुलाला रु. १०.०० लाख निधी वितरीत केला असून, हाय एक्सटेंशन लाइन स्थलांतरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अजंनगाव बारी (जि. अमरावती) लोहारा, वाशी परांडा (जि.उस्मानाबाद) या तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाची बांधकामे निधी उपलब्धतेच्या अधीन राहून प्राथम्याने पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट फार्मसी पदवी दिली जात असल्याबाबत

(५) \* ११२१ श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट फार्मसी पदवी दिली जात असल्याचे माहे ऑगस्ट-२०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र फार्मासिस्ट वेलफेअर असोसिएशनप्रमाणे युनियन ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट या संस्थेने बनावट फार्मसी पदवी देण्यावर निर्बंध लावण्याबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने उक्त प्रश्नाबाबत दखल घेऊन बनावट फार्मसी पदवी देणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) औषध व्यवसाय अधिनियम १९४८ अंतर्गत संबंधित अर्जदार हा वैध शैक्षणिक अर्हता धारण करत नाही किंवा वैध पंजीकरण धारण करत नाही असे निष्पन्न झाल्यास त्याने बनावट कागदपत्राच्या आधारे पंजीकरण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे असे गृहीत धरून त्याचेवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य औषध परिषदेकडून केली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करण्याबाबत

(६) \* ६२ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये वा त्या सुमारास घेतला होता, हे खरे आहे काय,

(२) तसेच, सोलापूर जिल्ह्यातील एकूण ८७९ वृद्ध कलावंताना शासनाकडून सध्या दरमहा मिळणारे रुपये एक हजार इतके मानधन देखिल मागील तीन महिन्यांपासून मिळत नसल्याचे तसेच दरवर्षी ६० वृद्ध कलाकारांचा समावेश करण्याचा शासन आदेश असताना सन २०१३ मध्ये निश्चित केलेल्या कलावंतांची यादी अद्याप शासनाकडे पाठविली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१)व (२)बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न क्र.१ बाबत शासनाने मानधनात दीडपटीने वाढ करण्याबाबत दि.२२ ऑगस्ट, २०१४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. प्रश्न क्र.२ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पात्र कलावंतांना चालू वर्षाच्या पहिल्या ८ महिन्यांचे (मार्च ते ऑक्टोबर, १४) मानधन अदा करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

-----

**राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता स्वच्छतागृहाची सोय करण्याबाबत**

(७) \* १८२० श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.तुकाराम काते (अणशक्ती नगर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), डॉ.बालाजी किंणीकर (अबरनाथ), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनेक शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना स्वच्छता गृहांसारखी मूलभूत सुविधा मिळत नसून अद्यापही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनीकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, स्वच्छतागृहाअभावी सदर शाळांतील विद्यार्थ्यांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची पाहणी करण्यात आली आहे काय, त्यानुसार शासनाने आवश्यक ती कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अशंत: खरे आहे.

- राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६७५९६ शाळांपैकी ६५५ शाळांमध्ये मुलांकरिता व ७५६ शाळांमध्ये मुलींकरिता स्वच्छतागृह उपलब्ध नाही.
- (३) ज्या शाळांमध्ये मुलांकरिता व मुलींकरिता स्वच्छतागृह उपलब्ध नाही तेथे स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही प्राथम्याने सुरु आहे.
- (४) प्रश्न उदभवत नाही.

-----

**सावऱ्या दिगर व सावरा लेकडा (जि.नंदुरबार) येथील जिल्हापरिषद शाळांमधील पोषण आहारात १३ लाख रुपयांचा झालेला अपहार**

(८) \* १३५ श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) सावऱ्या दिगर व सावरा लेकडा (जि.नंदुरबार) येथील जिल्हापरिषद शाळांमधील पोषण आहारात १३ लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे दिनांक ४ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील गुन्ह्यात ९ शिक्षक, २ केंद्र प्रमुखांसह एकूण १२ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** १) नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, साव-या दिगर व जिल्हा परिषद शाळा साव-या लेकडा या दोन शाळांमध्ये शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान व इतर योजना मिळून एकूण रुपये १२.८१ लक्ष रकमेचा अपहार झाल्याचे आढळून आलेले आहे.

२) सदर प्रकरणी ७ शिक्षक व २ केंद्र प्रमुखांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३) व ४) चौकशीत दोषी आढळलेल्या कर्मचा-यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.

-----

**आकेरी ( ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग) येथील जिल्हा परिषद शाळा  
नं.१ मधील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जीवजंतू आढळल्याबाबत**

(९) \* १० श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.कृणाल पाटील (धुळे ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) आकेरी ( ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग) येथील जिल्हा परिषद शाळा नं.१ मधील मुलांना पिण्यासाठी व पोषण आहार शिजवण्यासाठी वापरली जाणारी पाण्याची टाकी पूर्णपणे उघडी असल्यामुळे पाण्यात जीवजंतू आढळून आल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर शाळेचे सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०११ पासून सुरु असलेले बांधकाम अद्यापपर्यन्त अपूर्ण असून स्लॅबमधून पाणी गळती होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना व्हराड्यात बसवून शाळा भरविली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) व (२) प्रकरणी तसेच सदर इमारतीच्या बांधकाम खर्चाच्या अहवालात तफावत असल्या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधित घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा परिषदेचे अधिकारी/कर्मचारी यांचेवर तसेच सदरचे बांधकाम अपूर्ण राहिल्याबाबत ठेकेदारावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) नाही.

शाळेतील मुलांना हात, पाय धुण्यासाठी शाळेतील शौचालयावर सिंटेक्सची टाकी बसविली आहे. या टाकीचे झाकण फुटल्याने त्या पाण्यात मुंग्या व मुंग्याच्या अळ्या पडल्याचे आढळून आले. तथापि हे पाणी पिण्यासाठी व पोषण आहार शिजविण्यासाठी वापरले जात नाही. पिण्यासाठी व पोषण आहार शिजविण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या विहीरीचे पाणी वापरण्यात येते. या पाण्याचे आरोग्य विभागाकडून शुध्दीकरण करण्यात येते.

(२) नाही.

(३) तफावत आढळली नसल्याने चौकशी करण्याचा प्रश्न येत नाही.

(४) सदरचे बांधकाम ठेकेदाराकडून करण्यात येत नसल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल मालेगाव व मनमाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत**

(१०) \* १०५९ श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल मालेगाव व मनमाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी नाशिक विभाग विकास पॅकेजअंतर्गत सन २००९ मध्ये मंजूरी देऊनही माहे नोव्हेंबर, २०१४ पर्यंत या संस्थामध्ये सदर अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरु झाले नसल्याची बाब निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नाशिक व मालेगाव येथे वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय होऊनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे माहे नोव्हेंबर, २०१४ पर्यंत सदर वसतीगृह सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनमार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीमध्ये काय आढळून आले व तदनुसार शासनमार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे :** (१) अशंत: खरे आहे.

दि. २२ जुलै, २००९ रोजी मंत्रिमंडळाने खानदेश पॅकेज अंतर्गत राज्यातील ४३ अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रापैकी नाशिक विभागातील मालेगाव व मनसाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दि. २९.०८.२००९ अन्वये नाशिक विभागातील मालेगाव येथे दुसऱ्या पाळीतून नळ कारागीर, हेअर अॅण्ड स्कीन केअर, तारतंत्री व यांत्रिकी मोटारगाडी वा व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्या सुरु करण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी हेअर अॅण्ड स्कीन केअर आणि यांत्रिकी मोटारगाडी या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांना एनसीव्हीटी ची संलग्नता प्राप्त झालेली नाही. तसेच तारतंत्री या व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवेश झालेले आहेत. तथापि, नळकारागीर आणि ड्रेसमेकींग या दोन व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांना अल्प प्रतिसादर असल्यामुळे ३० टक्यांपेक्षा कमी प्रवेश झालेले आहेत.

(२), (३), (४) व (५) दि. २२ जुलै, २००९ रोजी मंत्रिमंडळाने खानदेश पॅकेज अंतर्गत नाशिक व मालेगाव येथे अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मलीसाठी वसतीगृह सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. नाशिक व मालेगाव येथे अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या वसतीगृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी, नाशिक यांना कळविण्यात आले आहे. तसेच नाशिक व मालेगाव येथे शासकीय जागा उपलब्ध नसल्यास विद्यापीठामध्ये किंवा शासकीय महाविद्यालयाच्या आवारात उपलब्ध असलेल्या जागेवर अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहासाठी अद्याप योग्य जागा उपलब्ध झालेली नाही.

-----

**राज्यात कला,क्रीडा, कार्यानुभव या पदांवर अशंकालीन  
म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची पुनर्नियुक्ती करण्याबाबत**

(११) \* १६७५ डॉ.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात कला,क्रीडा, कार्यानुभव या पदांवर अशंकालीन म्हणून काम करणाऱ्या १८,६४६ शिक्षकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांना पुनर्नियुक्ती दिली जावी याकरिता हजारो कंत्राटी शिक्षकांनी दिनांक १९ सप्टेंबर, २०१३ रोजी वा त्यासुमारास तसेच वारंवार शिक्षण विभागाकडे मागणी केलेली असून मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढून निदर्शने केलेली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत तसेच अशंकालीन म्हणून काम करणाऱ्या हजारो शिक्षकांना नियमित सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भात कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

- (२) व (३) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशास अनुसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये ५५०५ अशंकालीन निदेशकांची पदे कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास दिनांक २१-८-२०१४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रक्रियेत यापूर्वी नियुक्त केलेले अशंकालीन निदेशक सहभागी होऊ शकतात व त्यांना त्यांच्या अनुभवासाठी भारांकन देण्यात आले आहे.

**राज्यातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या  
शिक्षण हक्क कायद्याची अमलबजावणी होत नसल्याबाबत**

(१२) \* ३०५ श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.अनिल कदम (निफाड), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), डॉ.सुधाकर भालेराव (उदगीर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्रीमती संगीता ठोंबरे (केज), श्री.सय्याम थोपटे (भोर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या शिक्षक हक्क कायद्याची अमलबजावणी शाळांकडून होत नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांवरील ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वर्ग खोल्या आणि शिक्षकांच्या नेमणुकीचे नियोजन केले नसल्याने सदर मुले शिक्षणापासून वंचित आहेत, हेही खरे आहे काय,
- (३) तसेच सदर कायद्याच्या तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असूनही त्याचे पालन न केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने मुंबईतील ११ शाळांना नोटीसा पाठविल्याचे माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले तसेच



अद्यापर्यन्त महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता सातवीपर्यन्तचेच वर्ग सुरु आहेत व याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, प्रश्न भाग (१)(२)(३) प्रकरणी शासनमार्फत चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार राज्यात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत तसेच सदर कायदा यशस्वीपणे राबविण्यासाठी संस्थांना भरीव आर्थिक तरतूद मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे :** (१) अशंत: खरे आहे.  
(२) हे खरे नाही.  
(३) होय.

मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचना वेळोवेळी संबंधितांना देण्यात येतात.

वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या बालकांच्या खर्चाची प्रतिपूर्ती रक्कम शाळांना देणेबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांनी विनापरवानगी प्रथम वर्षात प्रवेश दिल्याबाबत**

(१३) \* ३ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांना प्रथम वर्षात प्रवेश करण्याची परवानगी नाकारलेली असतानाही व्यवस्थापनाने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, बेकायदेशीर प्रवेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच महाविद्यालयांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

- (२) अशा महाविद्यालयांवर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ कलम ९१ अनुसार कारवाई करण्यात येत आहे.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय,  
यवतमाळ येथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याबाबत**

(१४) \* ४३७ श्री.मदन येरावार (यवतमाळ) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुरक्षिततेकरिता सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्याबाबतचा सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्याकरिता अनेकवेळा शासनास स्मरण पत्रे देण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सुरक्षा रक्षका अभावी सदरहू रुग्णालयात बालकांच्या अपहरणाच्या घटना घडूनही सुरक्षा रक्षकांची अद्यापपर्यंत नेमणुक करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रुग्णालयास सुरक्षा रक्षकाच्या नेमणुकीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे व त्यानुसार केव्हापर्यंत नेमणुका होणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय

२) हे खरे नाही.

संचालनालयाने, दि.०१.०३.२०१४ च्या पत्रान्वये संस्थेत ६ सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यास मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत संस्थेत एकूण २० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.

३) प्रश्न उद्भवत नाही.

४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना उच्च शिक्षणाच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत**

(१५) \* ६२९ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागातील मुलांना उच्च शिक्षणाच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिल्या जाव्यात याकरिता लोकप्रतिनिधीनी दिनांक १३ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही व उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) व (२) मधील प्रकरणी सुरु असलेली कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) पालघर जिल्ह्यातील आजमितीस ४९ एवढे पारंपारिक महाविद्यालये कार्यरत असून सन २०१५- १६ या शैक्षणिक वर्षात नविन महाविद्यालय / अभ्यासक्रम / विद्याशाखा / विषय / तुकड्या यांना मान्यता देण्यासंदर्भात महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील ८२ व ८३ अन्वये तसेच शासन निर्णय दि.३०.१०.२०१० मध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची विद्यापीठाच्या स्तरावर तपासणी करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सोयी सुविधा पुरविण्याबाबत

- (१६) \* २०६२ श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सी.पी.आर.) प्रसुती विभागामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, नवजात बालकासाठी आवश्यक असणारे वॉर्मर व व्हॅटीलेटर तसेच खाटांची अपुरी संख्या व सदर रुग्णालयातील सी.टी.स्कॅन विभाग बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहेत, हे खरे आहे काय,
  - (२) तसेच, सदरहू रुग्णालयामधील मंजूर ट्रामा केअर युनिटकरिता यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येत असून युनिटसाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गाकरिता प्रस्ताव शासनास पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, प्रसुती विभागामध्ये मागणीप्रमाणे बेडची संख्या, नवजात अर्भकासाठी वॉर्मर व व्हॅटीलेटर मशीन तसेच १३ वर्षापूर्वीची नादुरुस्त झालेली सि.टी.स्कॅन मशीन नव्याने खरेदी करण्याच्या व प्रश्न भाग (२) बाबतच्या प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.  
 (२) होय.  
 (३) संस्थेमध्ये भारतीय आर्युविज्ञान परिषदेच्या मानकानुसार १०० खाटा उपलब्ध आहेत. संस्थेमध्ये बेबी वॉर्मर उपलब्ध असून, संस्थेस ७ व्हॅटीलेटर व सी.टी. स्कॅन यंत्र खरेदीस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. कर्मचा-यांची पदे निर्माण करण्याची कार्यवाही सुरु आहे.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सहजगत्या मिळण्याबाबत

- (१७) \* ४४८ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण (डीटीई) संचालनालयाद्वारे सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास दिनांक ३० नोव्हेंबर, २०१४ पर्यन्त मुदत देण्यात आली होती, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, या मुदतीपर्यन्त संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही करू नये अशा सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या शिक्षण संस्थांना दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना पुरावे नसल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही, हे ही खरे आहे काय,
  - (४) असल्यास, राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सहजगत्या मिळण्याबाबत अथवा शाळेतील जन्माच्या जातीच्या दाखल्यावरून

शाळेमध्येच जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) होय.

(३), (४) व (५) शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना जातप्रमाणपत्रे प्रदान करणे व त्याची पडताळणी करणे याकरीता "महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२३) "पारित केला आहे. या अधिनियमांतील तरतुदीनुसार जात पडताळणी समित्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करतात. या अधिनियमांतील तरतुदीनुसार, जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक ते जातीचे पुरावे व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या दावेदारास तपासणी समितीकडून तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्यात येते.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या प्रकरणाबाबत (त्यांना जात वैधता प्रमाणपत्र तातडीने मिळणेसाठी) वेळोवेळी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना ऑन लाईनद्वारे अर्ज भरण्याची सोय तसेच अर्जदारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन सुध्दा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

**मौजे मुरली (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) येथे पहिली ते आठवी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजनातून झालेली विषबाधा**

(१८) \* ३३१ डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.जितेंद्र आळ्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे मुरली (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) येथे पहिली ते आठवी पर्यंत शिकत असलेल्या ९० विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना दिनांक १ जुलै, २०१४ रोजी वा त्यासुमारास घडली हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर विषबाधेस जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कडक कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) सदर शाळेतील ८५ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

(२) व (३) सदर प्रकरणी अन्न शिजविणाऱ्या स्वयंपाकीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, शाळेच्या मुख्याध्यापकाची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न होता रोखण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाचे उपकेंद्र चिमूर येथे सुरु करण्याबाबत**

(१९) \* २१३७ श्री.बंटी भांगडिया (चिमूर), डॉ.देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाचे उपकेंद्र चिमूर येथे सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी शासनाकडे दिनांक ३ ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सदर उपकेंद्राच्या मंजूरीस्तव कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्यानुसार प्रस्तावित उपकेंद्राच्या कार्यान्वयनाचा निश्चित कालावधी काय आहे तसेच याकरीता येणाऱ्या आर्थिक निधीच्या तरतुदीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) सदर प्रकरणी आवश्यक तो सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना देण्यात आलेल्या आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील औषधी विभाग  
व एकसरे मशिन बंद झाल्याने रुग्णांची होत असलेली गैरसोय

(२०) \* १३८० श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील अपघात विभागाला लागून असलेले औषधी विभाग व एकसरे मशिन बंद असून रुग्णांची गैरसोय होत असल्याचे दिनांक ११ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे रुग्णांना बाहेरून महागडी औषधी आणावी लागत असून रुग्णांचे आर्थिक नुकसान होत असल्याने औषधी विभाग व एकसरे मशिन सुरु करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थानी केली असतानाही अद्यापपर्यंत सदर विभाग सुरु करण्यात आलेले नाही, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त रुग्णालयाचे औषधी विभाग व एकसरे मशिन बंद असण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त रुग्णालयातील औषधी विभाग व एकसरे मशिन त्वरीत सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील  
शेकडो अधिव्याख्यात्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत

- (२१) \* ९१ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो अधिव्याख्यात्यांना कायमस्वरूपी करण्याबाबतचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शासन यांच्या वादामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार अधिव्याख्यात्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता स्तरावरील निवड मंडळामार्फत तात्पुरत्या नियुक्तीने व दिनांक १५.१.२००९ पर्यंत अखंडित/खंडित सेवेने कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या तात्पुरत्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहमती नसताना एक खास बाब म्हणून नियमित करण्यास दिनांक २.१.२००८ रोजी मंत्री मंडळाने निर्णय घेतला होता. त्यानुसार अशा तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत एकूण ३९९ सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा दिनांक २२.१.२००९ च्या शासन निर्णयान्वये नियमित करण्यात आल्या आहेत.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाच्या एमकॉमच्या अभ्यासक्रमाची गुणपत्रिका देण्यात न आल्याबाबत

- (२२) \* १४५१ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अब् आजमी (मानखुर्द शिवाजीनगर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या आयडॉलमध्ये एम .कॉम. च्या अभ्यासक्रमाची सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांनी माहे एप्रिल-मे, २०१४ मध्ये परिक्षा दिलेल्या असताना अद्यापपर्यंत गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उर्कत प्रश्नी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अशंत: खरे आहे.

(२) सदर गुणपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता दूरस्थ आणि मुक्त शिक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अशंकालीन निदेशकांच्या मागण्याबाबत

(२३) \* ४५९ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव शिक्षकांची सुमारे १ हजार ८३५ शाळांमध्ये ५ हजार ५०५ शिक्षकांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय माहे ऑगस्ट २०१४ मध्ये वा त्यासुमारास घेण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अर्धवेळ शिक्षकांची भरतीची प्रक्रिया माहे ऑक्टोबर २०१४ मध्ये वा त्यासुमारास सुरु करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांमध्ये प्रसुतीकाळात शिक्षिका रजेवर गेल्यास त्या जागेवर बदली शिक्षक ५ ते ६ महिन्यांच्या कालावधीसाठी दिला जात नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, राज्यातील कला,क्रीडा आणि कार्यानुभवाच्या शिक्षक भरतीप्रमाणे प्रसुतीकाळात शिक्षिका रजेवर गेल्यास त्या जागेवर बदली शिक्षक देण्यासाठी अर्धवेळ शिक्षक भरती सुरु करणेबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे : १) होय.

२) होय.

३) होय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरण्यात येणारी अशंकालीन निदेशकांची पदे कंत्राटी तत्वावरील निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची व घड्याळी तासिका तत्वावरील आहेत. त्यामुळे त्यापैकी एखादा शिक्षक रजेवर गेल्यास नियमित शिक्षकाप्रमाणे त्यांच्या जागी बदली शिक्षक देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

४) व ५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरातील मेयो रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावाबाबत

(२४) \* १३८९ श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरातील मेयो रुग्णालयाचा आधुनिकीकरणाच्या प्रस्ताव शासनाकडे मागील १० वर्षांपासून प्रलंबित असून दिनांक १४ नोव्हेंबर, २०१४ रोजी पर्यंत निर्णय झाला नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मेडिकलच्या कॅन्सर विभागातील रेडीएशन चा सोर्स बदलण्यासाठी १ कोटी रुपये देण्याची घोषणा करूनही सदर निधी वितरीत करण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

दिनांक ८/८/२०१३ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मेयो रुग्णालयाचे आधुनिकीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून ती सर्व कामे सुरु आहेत.

(२) हे खरे नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या संस्थेतील कर्करोग विभागातील कोबाल्ट यंत्राकरिता सोर्स खरेदी करण्यासाठी सन २०१३-२०१४ या वित्तीय वर्षातील राज्ययोजनेअंतर्गत मंजूर अनुदानातून रुपये १.७५ कोटी इतक्या खर्चास शा.नि.दि.२०.०२.२०१४ अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे व त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सोर्स खरेदीसाठी बी.ए.आर.सी.सी.ची मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी बी.ए.आर.सी मान्यता घेण्याचे काम संस्थास्तरावर सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यात मराठी शाळा वाचविण्यासाठी व  
नव्या मराठी शाळांना मान्यता मिळण्याबाबत**

(२५) \* ९२ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली असून नव्या मराठी शाळांचे प्रस्ताव येणेच बंद झाले आहे मात्र सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल ४६ नव्या इंग्रजी शाळांना मान्यता मिळाली असून मराठी शाळेला मान्यता मिळाली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने २००९ मध्ये नवीन शाळा सुरु करण्यास मान्यता दिल्यामुळे राज्यभरातील तब्बल ७ हजार ५५३ संस्थाचालकांनी प्रस्ताव सादर केले असून अद्यापर्यंत सादर प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याचे आढळून आले, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच प्रश्न भाग (२) मधील दिलेल्या प्रस्तावांस अद्याप मान्यता नसल्याने अनामत रक्कमही संस्थाचालकांना मिळालेली नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, मराठी शाळा वाचविण्यासाठी व नव्या मराठी शाळांना मान्यता मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

(२) सन २००९-१० मधील इंग्रजी माध्यमाचा शाळांचे प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत.

(३) संस्थाचालकांकडून कोणतीही अनामत रक्कम स्वीकारलेली नसून रु.५०० एवढी रक्कम नापरतावा प्रस्ताव शुल्क म्हणून आकारण्यात आली आहे.

(४) स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सन २०१३-१४ मध्ये १४५२ व सन २०१४-१५ मध्ये ८१८ तसेच बृहत् आराखड्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत सन २०१२-१३ व सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमाच्या ६५१ प्राथमिक व १५७९ उच्च प्राथमिक शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.



(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील व्ही.आय.टी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर केल्यानंतरही प्रवेश पत्रे दिली जात नसल्याबाबत

(२६) \* ४८१ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील व्ही.आय.टी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर केल्यानंतरही सन २०१३-२०१४ या वर्षातील शुल्कासंदर्भात संभ्रम असल्याने जोपर्यन्त शुल्क भरत नाही तोपर्यन्त विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेश पत्रे दिली जाणार नाहीत अशी भूमिका घेतल्याचे दिनांक ३० ऑक्टोबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) तसेच दिनांक ४ मार्च, २०१४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे सन २०१३ -२०१४ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी नॉनक्रिमिलेयर सादर करण्याची गरज नाही असे जाहीर करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ज्या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले आहे त्यांचे शुल्क परत करावे असा शासन निर्णय ही घेण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यातील विद्यार्थ्यांची नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी होत असलेली अडवणूक थांबविण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) अशंत: खरे आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती देण्याबाबतचा शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. इबीसी २०१४/प्र क्र. ४०/ शिक्षण - १, दिनांक ४ मार्च, २०१४ अनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) प्रवेश घेतलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये ४.५० लाखाच्या मर्यादेत असलेल्या, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांस शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ दिल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनेजय राहिल. अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्पनाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक इबीसी २०१४/ प्र क्र ४०/ शिक्षण -१, दिनांक ८ जुलै २०१४ अन्वये निर्देशित केले आहे.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
नागपूर.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.